## **FINANCIAL EXPRESS**

## 25

#### NOTICE FOR CLOSURE OF OFFICE

(POLICYBAZAAR INSURANCE BROKERS PRIVATE LIMITED) We are closing our office situated at Sr. No 1286A, F.P. No 670, Vasant Vihar (Bahirat Pati Arcade) Office No 203, 2<sup>™</sup> Floor, Shivaji Nagar Pune 411005 ("Demised Premises") on 7" September 2023.

Our office at Unit no 301, 3rd Floor, A-Wing, Manikchand Galleria, Model Colony. Shivaji Nagar, Pune-411016 would be the nearest operational office. Our business, including website, email addresses and telephones are fully operational and no changes / delays is being experienced in the servicing of our customers.

Registered Office - Plot No.119, Sector - 44, Gurgaon, Harvana - 122001 IRDAI Registration No. 742, Valid till 09/06/2024, License category- Direct Broker (Life & General) CIN: U74999HR2014PTC053454

## PUBLIC NOTICE

(FOR LOSS OF TITLE DOCUMENTS)

Notice is hereby given that my client M/s. Malhar Promoters and Land Developers LLP through Designated Partner Mr. Viraj Vishwanath Lande & Others (Developer) acquire the rights of development in respect of an area admeasuring 00 H. 38 R + 00 H 02 R i.e. 00 H. 40 R having revenue assessment 02 Rs. 06 Paise out of S. No. 435, Hissa No. 2 (Old S. No. 491/2) situated at Revenue Village Charholi Bk. Tal. Haveli, Dist. Pune from (1) Smt. Suman Rajaram Kalje & 20 Others (Land Owners) by virtue of Development Agreement along with Power of Attorney both dated 19/01/2015 which are duly executed and registered before Jt. Sub. Registrar Haveli No. 18 at Sr. No. 523/2015 and 524/2015 respectively. However, the said Original Document of Development Agreement dated 19/01/2015 along with Index-II and Registration Receipt & Original Power of Attorney both dated 19/01/2015 along with Registration Receipt (both title documents) were lost and or misplaced by my clients and not traceable. My Clients also assured that against the said document neither third party right and interest is/are created nor availed any finance from any bank or private finance. Therefore my client had filed a police complaint in respect of lost documents with the Pune City Police Station Vishrantwadi bearing Lost Report No. 108199-2023 dated 07/08/2023 and accordingly the concerned Pune Police issued Information Report for the lost document. My client hereby notified to the public at large and all the concerned that whomsoever found the said lost documents of Original Development Agreement along with Index-II and Registration Receipt dated 19/01/2015 shall return the same to my client or to the undersigned without misusing the same within 7 days of the publication of this notice. If anybody having any right or claim in respect of the said lost instrument shall intimate in writing with original document thereof. In absence of any adverse claim or objection to the present notice my client shall relied upon the certified copies of the said lost instruments/ documents. Issued on this 7<sup>th</sup> Day of September 2023 at Pune.

ADV. ANIL T. TAMBE

Add. :Office No. 3, Shree Towers, First Floor, S. No. 156/2 Pune - Solapur Road, Hadapsar, Pune - 411028 Phone No. 020 - 26871210. (Please refer P. Notice No. 77/2023 for correspondence)

#### **PUBLIC NOTICE**

Take note that Flat No. 102, on 1 Floor, area adm. 162.76 Sq. Mtrs. built up the building known as "MAGNUM APARTMENTS" along with car parking space No.102 on the ground floor situated at CTS No. 17/4/2E & Final Plot No. 300, & Sr. No. 372 Hissa No. B/4(5B) of the Town Planning Scheme Sangamwadi, (Koregaon Park Area) Village Ghorpadi, Tal. Haveli, Dist Pune within the jurisdiction of the Registrar Haveli No. 1 to 27 of Registration District Pune, Sub District, Taluka Haveli, within the limits of Pune Municipal Corporation along with Share Certificate No. 9069 is owned by SONIA GANDHIOKE SINGH, RA at- 75/703, Ashwattha Vasant Vihar, Pokhran Road, 2, Thane (West) Pin Code 400610, who is negotiating the sale of same in favour of my client. The owner assured that, she has marketable title of said Flat and is free from encumbrances. Any person having any interest, claim, rights, title, encumbrance possession of any nature in and over the said flat or any part thereof, should satisfy the undersigned with the documents within a period of 7 (Seven) days from the publication of this notice. Failure thereof my client will presume that any interest, claim etc. have been knowingly and intentionally waived no claims will be entertained thereafter Also, she agreed to transfers the rights of Share Certificate No. 2 each numbered 3 to and Share Certificate No.10 each numbered 9069 to 18116 Equity shares of KOREGAON CONSTRUCTION PVT. LTD. in favor of my client,

Pune, Date: 6/09/2023

Adv. Vandana M. Mehta B-1/303, Ganga Samrudhi, Wanwadi Pune-411040. Mb.No. 9371207526

Sd/-

Pune Rastapeth (15331) Branch, केनरा बैंक Canara Bank 🕰 588, Rastapeth, Pune-411011 🗱 Térripius Syndicate E-mail: cb15331@canarabank.com

#### POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Canara Bank, under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 04/02/2023 calling upon the Borrower Smt. Asha Prakash Shitole, Sri. Sachin Prakash Shitole and Avinash D Bhadarke (guarantor) to repay the amount mentioned in the notice, being Rs. 10,34,118.32 (Rupees Ten Lakhs Thirty Four Thousand One Hundred Eighteen and Thirty Two Paisa Only) with future interest & cost within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 and 9 of the said Rule on this 02<sup>nd</sup> day of September of the year 2023. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, for an amount of Rs. 10,34,118.32 (Rupees Ten Lakhs Thirty Four Thousand One Hundred Eighteen and Thirty Two Paisa Only) and interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

### PUBLIC NOTICE

It is hereby notified for the information of the public at large, that Owners of the Property described in schedule below, namely Mrs. Smita Ashok Jagtap, and Mr. Ashok Drivaneshwar Jaotap, have neootiated with my clients to sale the scheduled property to my clients, the said Owners assured that their right in the said Property are free from a encumbrances such as charge, mortgage, lien, lease, gift, agreement, power of attorney any claims of whatsoever nature. However, if anybody has any right, title, interest or clain of above nature or any other claim whatsoever, any such person/s having concern is/are therefore called upon to inform the under signed within 10 days from publication of this Notice, any objection, claim, interest, right in respect of the scheduled property with original supporting documents. If any objections are not received from anybody within the period stipulated above, it will be presumed that the scheduled property is free from a encumbrances and nobody has any right, title, interest or claim in the same and if anybody is having any claim, he/she has willingly surrendered the same and my client will complete the transaction with owners, which please note.

#### SCHEDULE

All that piece and parcel of Shop No. 4, area admeasuring about 20.457 Sq. Mtr i.e 220.20 Sq. Ft built up, situated on Ground Floo of building namely "Girija Smriti", which is constructed on C.T.S No. 288 - B, situated within the village namely Rasta Peth, Taluka Haveli, District - Pune and within limits of Pune Municipal Corporation within the jurisdiction of Sub - Registrar Haveli Pune and which is bounded as under: East:- By Municipal Road South :- By Shop No. 3, West:- By Raisons 287 House No. Rasta Peth Pune; North:- By Shop No. 5

### Jayesh H. Jain, Advocate

PUNE, DATE: 7/9/2023 301, 3rd Floor, Atharva Jayatu Building, Plot No. 280 B/7, CTS No. 383/8 Timber Merchant Colony, Ghorpade Peth, Pune-42, Ph.- (020) 26449499

#### MAGARPATTA TOWNSHIP DEVELOPMENT AND CONSTRUCTION COMPANY LIMITED CIN: U45201MH1994PLC082257

Registered Office Address: 5, Magarpatta City, Aditi Garden, Hadapsar, Pune MH 411013 Email ID: cs@magarpattacity.com // Website: www.magarpattacity.com// Tel No: 020 67681000

#### NOTICE OF THE 29th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the members of Magarpatta Township Development And Construction Company Limited ('the Company') will be held on Saturday 30th Day of September, 2023 at 03:00 PM (IST) at the Registered Office of the Company situated at 5, Magarpatta City, Aditi Garden, Hadapsar, Pune 411013 to transact the business as set out in the Notice dated 04th September, 2023 for convening the AGM.

Notice of AGM, Annual Report along with Attendance Slip & Proxy Form have been sent to all the Members at the email addresses registered with the company. Further, the Company has sent the physical copies of Annual Report to all such Members whose email IDs are not registered with the Company through permitted mode. Members, who have not received the Notice of AGM and Annual Reports may request for a copy of the same by writing to the Company at cs@magarpattacity.com. The documents pertaining to all the items of the business as to be transacted in the AGM are open for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day up to and including the date of AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Company is pleased to provide its Members the facility of "remote e-voting" (i.e. e-voting from a place other than venue of AGM) for casting their votes electronically on all the resolutions as set out in the notice of AGM.

#### All the members are further informed that :

- 1. The Ordinary & Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.
- 2. Date of completion of dispatch of Notice of AGM and Annual Report is 07.09.2023
- 3. The e-voting period shall commence on Wednesday, 27th September, 2023 at 10:00 A.M.
- 4. The e-voting shall end on Friday 29th September, 2023 at 5:00 P.M, remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- Members holding shares and whose name appear in the Register of Members as on the cut-off date i.e. 23rd September 2023, may cast their vote electronically on all the business as set out in the Notice of AGM.
- 6. Any person, who acquires the shares of the Company after dispatch of the Notice of AGM and

### PUBLIC NOTICE

#### (FOR LOSS OF TITLE DOCUMENTS)

Notice is hereby given that my client M/s. D. R. Gavhane Construction through Designated Partner Mr. Ajit Damodar Gavhane (Developer) decided to acquire the rights of development in respect of (1) an area admeasuring 00 H. 24 R out of S. No. 435. Hissa No. 3 & (2) an area admeasuring 00 H. 40 R out of S. No. 435, Hissa No. 2 situated at Revenue Village Charholi Bk. Tal. Haveli, Dist. Pune from (1) Smt. Suman Rajaram Kalje & 10 Others (Land Owners) and accordingly as per discussions by and between the parties executed Notarized Memorandum of Understanding dated 04/08/2012 and land owners have accepted advance consideration/ earnest money from M/s. D. R. Gavhane Construction and Notarized MOU dated 04/08/2012 before Advocate and Notary Balasaheb D. Mane at Sr. No. 115/12 & 116/12. However, the said Original Document of Notarized Memorandum of Understanding (MOU) both dated 04/08/2012 were lost and or misplaced by my clients and not traceable. My Clients also assured that against the said document neither third party right and interest is/are created nor availed any finance from any bank or private finance. Therefore my client had filed a police complaint in respect of lost documents with the Pune City Police Station Vishrantwadi bearing Lost Report No. 111283-2023 dated 12/08/2023 and accordingly the concerned Pune Police issued Information Report for the lost document. My client hereby notified to the public at large and all the concerned that whomsoever found the said lost documents of Original Notarized Memorandum of Understanding both dated 04/08/2012 shall return the same to my client or to the undersigned without misusing the same within 7 days of the publication of this notice. If anybody having any right or claim in respect of the said lost instrument shall intimate in writing with original document thereof. In absence of any adverse claim or objection to the present notice my client shall relied upon the certified copies of the said lost instruments/ documents. Issued on this 7th Day of September 2023 at Pune.

### ADV. ANIL T. TAMBE

Add. :Office No. 3, Shree Towers, First Floor, S. No. 156/2 Pune - Solapur Road, Hadapsar, Pune - 411028 Phone No. 020 - 26871210 (Please refer P. Notice No. 78/2023 for correspondence)



Borrowers this public notice is being published for information of all concerned. The below mentioned Borrowers/ Guarantors is called upon to pay to Punjab National Bank within 60 days from the date of publication of this Notice to



#### Description of the Immovable Property

Property Located At Flat No. 201, 2nd Floor, Panchit Apartment, CTS No. 347, Ganesh Peth, Pune 411002 Boundaries : North : By Flat No. 202, South : By CTS No. 314 Ganesh Peth, East : By Remaining Part Out of CTS No. 314, West : By CTS No 248/1 Ganesh Peth Name of Title Holder : Mrs. Asha Prakash Shitole And Sachin Prakash Shitole

Authorised Officer

Canara Bank

Date: 02/09/2023 Place : Pune

financialexpress.com

#### HDB FINANCIAL SERVICES LIMITED BERVICES Registered Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura,

Ahmedabad, Gujarath- 380009

Branch Office: 1st Floor, Wilson House, Old Nagardas Marg, Andheri (E) Mumbai- 400069

#### POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised officer of HDB FINANCIAL SERVICES LTD. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 08.04.2022 in respect of Loan Account No 10030614 and 14234714, linked by Unique Id Number 3333019, calling upon Borrower Gurlz Fashior and its Co-borrower/guarantors 1. Guriz Fashion shop No 22 B-block G-4 Floor, main Bazar Pimpri Haveli Pune- 411017 Maharashtra, Mona Ashok Motyani, Rahul Ashok Motyani Sr No 2154 Hb Block 2nd And 3rd, Floor 18/2 Oppsite Shani Mandir, Gurlz Fashion Gurlz Fashion Varanda 23. Near, Om Traders Near-Hotel Tipsytopsy, Pimpri Pune- 411017 Pune- 411017 Maharashtra, Mona Ashok Motyani, Rahul Ashok Motyani H B 18/2 Pimpri Opp Shani Mandir, pimpri Pune Pune-411017 to repay the amount mentioned in the notice being Rs.35,25,650/- (Rupees Thirty Five Lakh Twenty Five Thousand Six Hundred and Fifty Only) pertaining to loan Account No.10030614 and 14234714, linked by Unique Id Number 3333019 as of 04-April-2022 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. in full within 60 days (Sixty days) from the date of the said notice. The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned here in above in particular and to the public in general. Hon'ble DM Puneir exercise of powers conferred on him under Section 14 of the said Act had issued an order in SECU/SR/803/2023 on 10.03.2023 and appointment Tahsildar and directed to take the physical possession of the secured assets at the location mentioned below Tahsildar apointed by DM, Pune has taken physical possession of the property described herein below & handed over possession of the property to the Authorised Officer of HDB Financial Service Limited, Pune, on this 05thday of Sept., 2023. The Borrower, Co Borrower's / Guarantor's in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the HDB Financial Services Ltd. for an amount of Rs. 35,25,650/- (Rupees Thirty Five Lakh Twenty Five Thousand Six Hundred and Fifty Only) Pertaining to loan Account No.10030614 and 14234714, linked by Unique Id Number 3333019 as of 04-April-2022 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc in full from the date of receipt of the said demand notice.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of The Immovable Property:- All That Piece and Parcel of Property I.e H B No 18/2, Situated on 3rd Floor Area Admeasuring 636 Sq.fts I.e. 59.11. Sq.mtrs Built Up Situated At CTS No 2154 Sheet No 153 Having PCMC Milkat No-1070601610.00 Situated in Village Pimpri Taluka Haveli Dist Pune Opposite Shani Mandir Near Sai Chouck, Pimpri, Pune Pune-411017.". And Bounded As Follows:- Nort:- Adj. Property. South:- Adj. Property. East:- Society Road. West:- Adj. Property.

Date : 08.09.2023

Sd/- Authorised Officer

- holds shares as of the cut-off date i.e. 23rd September 2023, may obtain the login credentials by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or cs@magarpattacity.com.
- . In order to enable the company to send Notice & other statutory communications to shareholders in electronic form kindly update or register the email address with the Company at the earliest.

Members are requested to please email your details on cs@magarpattacity.com in the following format:

Name of Shareholder(s)	Demat Account No. / Folio No.	PAN	Email ID
	oh hallot naner shall he made availai		

nd the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

- 9. A member may participate in the AGM even after exercising his right to yote through remote evoting but shall not be allowed to vote again at the AGM.
- 10.A person, whose name is recorded in the register of members as on the cut-off date 23rd September 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM through ballot paper.
- 11. Notice of the AGM is also available on the website of the Company www.magarpattacity.com and also on the website of CDSL - www.evotingindia.com.
- 12.In case of any queries/grievances connected with facility for voting by electronic means, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of www.evotingindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL on toll free no. 1800 22 55 33 or you may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.
- 13. In case of any queries with respect to Annual Report, please contact the company at Address: 5, Magarpatta City, Aditi Garden, Hadapsar, Pune 411013 or Telephone No: 020 67681000; or Email: cs@magarpattacity.com By Order of the Based of Direct

	By Order of the board of Directors
	Magarpatta Township Development And Construction Company Limited
	Satish D. Magar
Place : Pune	Managing Director
Date : 07/09/2023	(DIN: 00007613)

#### गेंद. कार्यालय : नववा मजला, अंतरिक्ष भवन, 22, के. जी. मार्ग, नवी दिल्ली - 110001. pnb Housing फोन्स :- 011-23357171, 23357172, 23705414, वेबसाईट : www.pnbhousing.com शाखा कार्यालय : 5 ए, बी, सी, डी, पाचवा मजला, श्रीरंग हाउस. जंगली महाराज Finance Limited

मंदिरासमोर. जे एम रोड. शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र- 411005

#### ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे पीएनबी हाऊसिंग फावनान्स लिमिटेड, चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनॅन्शीअल ॲसेट्स अंतर्गत आणि एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अधिनियम, 2002 मधील अनुच्छेद 8(1) चे पालन करीत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात वेणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत प्रत्येक खात्यासमोर नमूद दिनांकास मागणी सुचना पाठीवल्या ज्यांत त्या-त्या कर्जदागस प्रत्येक खात्यासमोर नमद करण्वात आलेल्या रकमेची सदर सचनेच्या दिनांकापासन / सदर सचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासन 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार्शनी सदर रकमेची परतफेड न केल्याने याद्वारे कर्जदार व सर्व लोकांना सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार्शनी सदर निवर्मामधील निवम 8 सह वाचण्यात वेणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत प्रत्येक खात्यासमोर नमुद करण्यात आलेल्या दिनांकास खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदार व सर्व लोकांना वाहारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तांच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या सदर रक्षम आणि तीवरील कर्ज करावनुसार व्याज एवद्व्या रकमेच्या भाराधीन असेल. **सदर अनामत** मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

अ.	कर्ज खाते क्र.	कर्जदार / सह-कर्जदार	मागणी सूचना	धकवाकी रक्कम	ताबा घेतल्याचा	तारण मालमत्तांचे वर्णन
क्र.		/ जामीनदाराचे नाव	दिगांक		दिनांक	
1	HOU/PUN/0417/375268	श्री. मोहन विश्वास	17-01-	रु. 52,09,434.76/- (रुपये		201, दुसरा मजला, बिल्डिंग सी, ग्लोबल
		सपकाळ / सौ. मंगल	2023	बावन्न लाख नऊ हजार चारशे	2023	सेरेनिटी, गट क्र. 123, बोराडेवाडी, जि.
	NHL/PUN/1118/608228	मोहन सपकाळ		चौतीस आणि शहातर पैसे फक्त )	(प्रत्यक्ष)	पुणे, महाराष्ट्र - 412105
स्थ	ान ः पुणे, दिनांक ः 07-09-	-2023			प्राधिकृत अधि	तकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.

#### SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED SMFG (FORMERLY FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED)

Grihashakti - Corporate. Off. : 503 & 504, 5" Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, MH : Megh Towers, Fit 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai-600 095, Tamil Nadu. Regd. Off.

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-AUCTION SALE NOTICE OF 15 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below listed immovable properties ("Secured Assets") Mortgaged / Charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorised Officer of SMFG India Home Finance Company Limited (Formerly Fullerton India Home Finance Company Limited) ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till date of realization, due to

amount indicated below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons. As security for the Borrowers' obligation under the said agreements and documents, the respective assets shown against the names have been charged to Punjab National Bank.

Type of Loan & Date of Demand Notice de	tanding Amount on the date of issue of				
	emand notice				
,	s. 14,27,559/-				
Nagar, Kondhwa Bk., Pune City, NIBM, Pune- 411048. Mr. Rajesh Kumar Enterprises, T	(Rs. Fourteen Lakh Twenty Seven Thousand Five				
Enterprises, Survey No. 31/1C, Row No. 15,	ndred Fifty Nine Only) as on 30/06/2023				
Mrs. Laxmi Maurya (Co-Borrwer), Address : Survey No. 3, Laxmi Nagar, Kondhwa Bk., the co	further interest at intracted rate until ayment in full.				
Maurya (Co-Borrwer), Address : Rajesh Kumar Enterprises, Survey No. 31/1C, Row No. 15, Choudhari Nagar, Dhanori, Pune- 411015.	-				
Type of Loan : Home Loan 133110NCO0000107 (HL)Demand Notice Date : 18/07/2023Date of NPA : 02/05/2023					
Details of Mortgaged Property : Flat No. 303, 3rd Floor, Building B, Amrutkalash, Gat No. 1259, Shikrapur, Tal. Shirur, Dist. Pune- 410507 in the name of Mr. Rajeshkumar Ramabhilekh Maurya and Mrs. Laxmi Maurya.					
If the concerned Borrower / Guarantors fails to make payment to <b>Punjab</b> <b>National Bank</b> as aforesaid, then the <b>Punjab National Bank</b> shall be entitled to exercise all or any of the rights mentioned under S 13(4) of the Act and the applicable Rules entirely at the risk of concerned Borrowers / Guarantors as to cost and consequences. In terms of provisions mentioned in sub-section 13 of sec.13 of the Act, all you shall not transfer by way of sale, lease, or otherwise any of the asset stated under security referred to in this notice without prior written consent of our Bank. As per the provision of the aforesaid act, Borrower / Guarantor are prohibited from transferring the above said assets, in any manner, whether by way of sale, lease etc. Any contravention of the said provisions will render the concerned person liable for punishment and /or penalty in accordance with SARFAESI Act. For more details the unserved returned notices may be collected from the undersigned. Date : 07/09/2023 Authorized Officer,					
sec.13 of the Act, all you shall not transfer by way of any of the asset stated under security referred to in	written consent of our Bank. As per the provision of the aforesaid act, Borrower / Guarantor are prohibited from transferring the above said assets, in any manner, whether by way of sale, lease etc. Any contravention of the said provisions will render the concerned person liable for punishment and /or penalty in accordance with SARFAESI Act. For more details the unserved returned notices may be collected from the undersigned.				



Registered Off: Gat No. 336, 338 to 341, Village Andhori, Taluka - Khandala, Dist. Satara - 415521, Maharashtra, Tel:+91-9920231567, Email: Investors@tricofruitproducts.com: Website: www.tricomfruitproducts.com;

CIN: L67120PN1995PLC139099 NOTICE OF THE 29 TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The members are hereby informed that the 29th (Twenty Ninth) Annual General Meeting ("AGM") of the members of Tricom Fruit Products Limited ("the Company") will be held on Saturday, September 30, 2023 at 11:00 a.m. at Gat No 336,338-341, Village Andori Faluka Khandale, Shirval Pandarpur Road, Dist Satara - 415521, Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual Report 2022-23 have been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with Company/ Registrar and Share Transfer Agent/ their Depository Participants, as case may be. The dispatch of Notice of the AGM and the Annual Report 2022-2023 through emails has been completed on 7th September. 2023. Further, the hard copies of the Annual report are being sent to those members who have requested for the same. Notice of AGM is also available on Company's website http://www.tricomfruitproducts.com and on NSDL website http:// www.evoting.nsdl.com Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 44 of the Listing Regulation, the Company is pleased to provide e-voting facility to its members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice. The Company has availed the e-voting services as provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the rules are given hereunder: (a) All the businesses as set out in the notice of AGM may be transacted by electronic mode. (b) Date & time of commencement of e-voting: Wednesday, September 27, 2023 at 9.00 a.m. (c) Date and time of end of e-voting: Friday, September 29, 2023 at 5.00 p.m. (d) Cut off date: Saturday, September 23, 2023 (e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as of the Cut off date of Saturday, September 23, 2023 may obtain login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if person is already registered with NSDL for e-voting, then existing User ID and password can be used for casting vote. (f) The members are also informed that (1) E-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. Friday, September 29, 2023. (2) The facility for voting through polling paper shall be made available at the AGM to the members attending the meeting, who have not cast their vote by remote e- voting, to enable them to exercise their right at the meeting. (3) The members who have cast their vote by remote e- voting prior to the AGM, may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. (4) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut Off date on September 23. 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or the voting at the AGM. (5) The procedure & instruction of electronic voting is available in the Notice of AGM. (6) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to (Ms. Pallavi Mhatre) at evoting@nsdl.co.in The Board of Directors has appointed Ms. Hetal Doshi of M/s Hetal Doshi& Associates, company secretaries, (ACS: 9278, COP: 9510) as a Scrutinizer for conducting the evoting process in the fair and transparent manner. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24thSeptember, 2023 to 30th September, 2023(both days inclusive) for the purpose of 29thAnnual General Meeting of the Company. A member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint proxy to attend and vote instead of himself/herself and the proxy need not be a member. The instrument appointing proxy should however be deposited at the registered office of the company not less than forty-eight hours before the commencement of the meeting.

	v.	HOP-AC -	P. MILLIN	e .
--	----	----------	-----------	-----

For HDB Financial Services Limited

							- C	reditor from the Borrower(s) and Gua	rantor(s) mentioned he
6		Board Offices: 0th Eleco	. Antrikoh Dh	avan 22 K.C.M	ara Now Dr	alb: 110001		he Reserve Price, Earnest Money Di	
(6	ì) pn	Housing Phones:- 011-23357171,	23357172, 23	705414, Website	arg, New Do : www.pnbi	housing.com		) Date & Time of E-Auction : 25.0	
<u>~</u>		Kharadi Branch :- PNB H	ousing Finance	e Limited ., Third F	loor, Ganlaxi	mi Complex, 🛛 🗌	2	) Last Date & Time of Submissio	n of Request Letter
		: e L i m i t e d Survey no.08, Hadapsar K R SECTION 13(2) OF CHAPTER III OF SECURITISATION & RE					S: No	Loan account No., Nan	ne of the Borrower(s) / @
SE We, Sec thro Perf The We b U/s the a of th secu Sec entir	CURITY INT the PNB H uritization { ugh our Aul forming(NP contents of pelieve that 13(2) of the aforesaid as the provision ured assets uritization a re amount of	EREST ACT 2002, READ WITH RULE 3(1) OF THE SECURITY lousing Finance Limited (hereinafter referred to as 'PNB Reconstruction of Financial Assets and Enforcement of horized Officer to all below mentioned Borrowers/Co-Bon A) Assets as per the Reserve Bank of India/ National Hous the same are the defaults committed by you in the payme you are evading the service of Demand Notice hence we a said Act. You are hereby called upon to pay PNBHFL within mount along with up-to-date interest and charges, failing wi s of Section 13(4) of the said Act, against all or any one of the borrowers and guarantors. Your kind attention is i and Reconstruction of Financial Assets and Enforcement of foutstanding dues together with all costs, charges and ex-	INTEREST (ENFI HFL') had issue Security Interes rower/Guaranto sing Bank guide ant of instalments are doing this Pu a period of 60 D hich PNBHFL wi or more of the s nvited to provisi of Security Intere penses incurred	ORCEMENT) RULES, ad Demand notice t Act, 2002. The sa rs since your accou lines due to non-pa s of principals, inter blication of Deman ays of the date of pu li take necessary ac ecured assets inclu ons of sub-Section est Act, 2002 where I by the PNB HFL or	, 2002 AMENDE U/s 13(2) of C id Demand No nt has been cl yment of insta est, etc. Furthe d Notice which blication of this tion/measures uding taking po (8) of Section under you car hly till the date	D AS ON DATE hapter III of the blice was issued assified as Non- lments/ interest. ar, with reasons, is also required s demand notice a under all or any possession of the 13 of the of the n tender/pay the of publication of	01	LAN : 601907210246062 1. Mr. Nikhil Pramod Ghatkar 2. Mrs. Trupti N. Ghatkar. W/o. 3. M/s. Venkatesh Machines Ti 4. Pramod Medical & General Add. 1 : Shivam Viahr, A Wing, Fla Chakan, MH410 501; Add. 2 : Fla No. 1/2 & 2/1 & 3/1 & 4/1/ 1 Bavdh Add. 3 : 4A-No-28, Nawekarwadi // Khed Pune-410 501, MH.; Add. 4 Nawekarwadi Road, Chakan, Pune	Nikhil Pramod Ghatka hrough Proprietor Nikhil Store Through Proprieta at No. 402, Ambethan t No. 204, 2 <sup>ed</sup> Floor, Ba han Khurd, Tal. Haveli, I Alandi Phata, Opp. Gan : Shop No. 5, Gr. Flo
the r	notice for sa	le of the secured assets by public auction, by inviting quot	fations, tender fr	om public or by priv	ate treaty. FUR	RTHER, you are		Reserve Price :	Earnest Mo
proh Sr.	Loan	3(13) of the said Act from transferring either by way of sale, Name/ Address of	Name & Address of	Property (ies)	Date of	Amount O/s		₹ 71,10,000/- (Rs. Seventy One Lakh Ten Thousand Only)	₹ 7,11,000/- Eleven Th
No.	Account No.	Borrower and Co- Borrower(s) Borrower- Mr. Uddhav Dnyandev Deshmukh & Co-	Guarantor(s)	Mortgaged Flat No 205, 2nd	Demand Notice 08-05-2023	as on date Demand Notice Rs.23,83,233		LAN : 602108110552398	
- I.	/0921/914	Borrower- Mrs. Jyoti Uddhav Deshmukh Add.1- Flat	NA	Floor, Yashodhana Apartment,	08-03-2023	(Rupees		1. Prasad Balasaheb Kawale 2. Balasaheb Shankarrao Kaw	ale
	328. B.O.:	No.1, Mandar House, S No47 Datta Prasad Housing Society,	1			There is a There is			
	Kharadi	Ganesh Nagar Vadgaonsheri, Pune, Maharashtra,411014, Add.2- Indrayani Nagar, Near Lakud Vakhar Charholi, Bu Taluka Haveli, Charholi Bu, Pune, Maharashtra-412105 Add.3 - Mahesh Enterprises, Shop No4 Mandar House, S		Kamaralu Durvesh Dargah, Gat No921,922, Pune Satara Highway,		Twenty Three Lakh Eighty Three Thousand Two Hundred Thirty Three Only) as	03	<ol> <li>Sharvari Jyotish Karyalay</li> <li>Add. 1 : Jijamata Housing Society, F</li> <li>Shop No. 15, Ground Floor, Wing Dist. Pune-412 210, MH.</li> </ol>	
	Kharadi	Ganesh Nagar Vadgaonsheri, Pune, Maharashtra,411014, Add.2- Indrayani Nagar, Near Lakud Vakhar Charholi, Bu Taluka Haveli, Charholi Bu, Pune, Maharashtra-412105 Add.3 - Mahesh Enterprises, Shop No4 Mandar House, S No47, Wadgaonsheri, Pune, Maharashtra-411014 Add.4-		Kamaralu Durvesh Dargah, Gat No921,922, Pune		Lakh Eighty Three Thousand Two	65	Add. 1 : Jijamata Housing Society, H 2 : Shop No. 15, Ground Floor, Wing	
	Kharadi	Ganesh Nagar Vadgaonsheri, Pune, Maharashtra,411014, Add.2- Indrayani Nagar, Near Lakud Vakhar Charholi, Bu Taluka Haveli, Charholi Bu, Pune, Maharashtra-412105 Add.3 - Mahesh Enterprises, Shop No4 Mandar House, S		Kamaralu Durvesh Dargah, Gat No921,922, Pune Satara Highway, Khed Shivapur,		Lakh Eighty Three Thousand Two Hundred Thirty Three Only) as		Add. 1 : Jijamata Housing Society, H 2 : Shop No. 15, Ground Floor, Wing Dist. Pune-412 210, MH.	C, Vaishanvi Heights, I

SIN Cire	<b>iMFG India Home Finance Company Limited (Formerly Fullerton India Home Finance Company Limited)</b> / Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD deposit is also mentioned herein below :								
	<ol> <li>Date &amp; Time of E-Auction : 25.09.2023 at 11.00 A. M. to 01.00 P. M. (with Unlimited extensions of 5 minute each)</li> <li>Last Date &amp; Time of Submission of Request Letter of Participate / KYC Documents / Proof of EMD, etc. : 24.09.2023</li> </ol>								
St. Na	Loan account No., Nan	Demand Notice Date & Amount	Description of the Properties						
01.	LAN : 601907210246062 1. Mr. Nikhil Pramod Ghatkar 2. Mrs. Trupti N. Ghatkar. W/o. 3. M/s. Venkatesh Machines Ti 4. Pramod Medical & General Add. 1 : Shivam Viahr, A Wing, Fla Chakan, MH410 501; Add. 2 : Fla No. 1/2 & 2/1 & 3/1 & 4/1/ 1 Bavdh Add. 3 : 4A-No-28, Nawekarwadi // Khed Pune-410 501, MH.; Add. 4 Nawekarwadi Road, Chakan, Pune-	Date : 18.01.2020 ₹ 76,77,119/- (Rs. Seventy Six Lakhs Seventy Seven Thousand One Hundred Nineteen Only) due as on 18.01.2020	All that piece & parcel Of property bearing Flat No. 204, 2 <sup>rel</sup> Floor, Balard Icon, S. No. 22, Hissa No. 1/2 & 2/1 & 3/1 & 4/1/1 Bavdhan Khurd, Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra- 411 016						
	Reserve Price : Earnest Money Deposit : Bid Incremental Value :								
₹ 71,10,000/- (Rs. Seventy One Lakh Ten Thousand Only) ₹ 7,11,000/- (Rs. Seven Lakh Eleven Thousand Only)				venty One Thousand One Ired Only)					
	LAN : 602108110552398 1. Prasad Balasaheb Kawale 2. Balasaheb Shankarrao Kaw		All that piece and Parcel of Land Bearing Shop No. 15, Ground						
	3. Sharvari Jyotish Karyalay Add. 1 : Jijamata Housing Society, H	Karunjale Vasti, Shirur, Pune-412 210, MH.; <b>Add.</b> C, Vaishanvi Heights, Baburao Nagar, Tal. Shirur,	Ninety Four Thousand Nine Hundred Eighty Nine Only) due as	Floor, Vaishnavi Height, Area Adm. 11.15 Sq. Mtr. Situated At Tal. Shirur Dist. Pune, Maharashtra-412 210.					
	<ol> <li>Sharvari Jyotish Karyalay</li> <li>Add. 1 : Jijamata Housing Society, F</li> <li>Shop No. 15, Ground Floor, Wing</li> </ol>	Carunjale Vasti, Shirur, Pune-412 210, MH.; Add.	Ninety Four Thousand Nine Hundred Eighty Nine Only) due as on 27.01.2022	Floor, Vaishnavi Height, Area Adm. 11.15 Sq. Mtr. Situated At Tal. Shirur Dist. Pune,					
र	3. Sharvari Jyotish Karyalay Add. 1 : Jijamata Housing Society, H 2 : Shop No. 15, Ground Floor, Wing Dist. Pune-412 210, MH. Reserve Price : 6,65,000/- (Rs. Six Lakh Sixty Five Thousand Only)	Carunjale Vasti, Shirur, Pune-412 210, MH.; Add. C, Vaishanvi Heights, Baburao Nagar, Tal. Shirur, Earnest Money Deposit : ₹ 66,500/- (Rs. Sixty Six Thousand Five Hundred Only)	Ninety Four Thousand Nine Hundred Eighty Nine Only) due as on 27.01.2022 Bid Increr ₹ 6,650/- (Rs. Six Fit	Floor, Vaishnavi Height, Area Adm. 11.15 Sq. Mtr. Situated At Tal. Shirur Dist. Pune, Maharashtra-412 210. mental Value : Thousand Six Hundred ty Only)					
≷ Cel Coll Coll Can Baa	<ul> <li>Sharvari Jyotish Karyalay</li> <li>Add. 1 : Jijamata Housing Society, H</li> <li>2 : Shop No. 15, Ground Floor, Wing</li> <li>Dist. Pune-412 210, MH.</li> <li>Reserve Price :</li> <li>6,65,000/- (Rs. Six Lakh Sixty Five Thousand Only)</li> <li>tails terms and conditions of the s</li> <li>lowing link / website address (https: n also contact : Mr. Ganesh Ankingera on his Mob. 8655605063,</li> <li>ree : Pune, Maharashtra</li> </ul>	Carunjale Vasti, Shirur, Pune-412 210, MH.; Add. C, Vaishanvi Heights, Baburao Nagar, Tal. Shirur, Earnest Money Deposit : ₹ 66,500/- (Rs. Sixty Six Thousand Five	Ninety Four Thousand Nine Hundred Eighty Nine Only) due as on 27.01.2022 Bid Increr ₹ 6,650/- (Rs. Six Fif ded in our / Secured .com/pdf/E-Auction.j esh.ankush@grihas	Floor, Vaishnavi Height, Area Adm. 11.15 Sq. Mtr. Situated At Tal. Shirur Dist. Pune, Maharashtra-412 210. mental Value : Thousand Six Hundred ty Only) creditor's website at the odf). The Intending Bidders hakti.com, Mr. Mahesh Sd/- Authorized Officer,					

Place: Mumbai	For Tricom Fruit Products Ltd
Date: 7th September, 2023	Sd/-
Website: www.tricomfruitproducts.com	Chandrakant Joshi
	Managing Director
	(DIN: 08398213)









🕖 🖌 संमिश्र । 🗗 🔽 🖸 🖉 /navarashtra

## भारतीय जैन संघटना पाण्यासाटी कार्यरत, जि.प.सीईओ गुप्ता यांचा केला सत्कार

## जलक्रांतीत १७ जिल्हे दत्तक २ शिंदखेडा, (वा.) भारतीय जैन संघटना

२०१३ पासून पाण्यासाठी कार्य करत आहे. सुरुवातीला बुलढाणा जिल्हा शासनाच्या मदतीने कार्य करीत दुष्काळ मुक्त केले. नंतर इतर चार जिल्हे घेण्यात आले. या वर्षी भारतातील १०० जिल्हे त्यात २७ जिल्हे महाराष्ट्रातील पर्याप्त जल क्रांतीसाठी घेतले असल्याची माहिती प्रा.चंद्रकात डागा यांनी दिली

नव्यानेच नियुक्त झालेले धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांचा सत्कार भारतीय जैन संघटनेतर्फे करण्यात येवून त्यांना सकल जैन समाज जल क्रांती ही पुस्तिका देण्यात आली. तसेच जल क्रांती अभियानाची माहीती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.चंद्रकांत डागा यांनी दिली. सोबत शिंदखेडा शहर अध्यक्ष मयूर ओसवाल होते. धुळे व शिंदखेडा तालुक्यात प्रचार रथाच्या माध्यमाने गावो गावी पोहचून त्या त्या गावातील तलावांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी सरपंचांची मागणी जलसंधारण विभागाकडे जैन संघटनेने पोहचवली आहे. पुढे हे काम एनजीओ च्या माध्यमाने शासन करणार असल्याची माहीत प्रा.डागा यांनी दिली.

## अध्यक्ष शांतीलाल मुथा यांचे मार्गदर्शन

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने जगता यावे व आपणही समाजाचे काही देणे लागतो म्हणून जलसंवर्धनाचे कार्य करून जलक्रांती) करत संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जैन संघटनेद्वारा मशिनरी प्रशासकीय योजना आणि परिसरातील उद्योगपतींच्या मदतीने भारतीय जैन

संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, असंख्य लोकांना सोबत घेऊन,जलसमिती तयार करून ओढा, नदी, नाला, तलाव, धरण आदींचे रुंदीकरण व खोलीकरण करत पावसाचे वाहून जाणारे जास्तीचे पाण्यासाठी साठवण क्षमता वाढवण्यात आली व दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले. सदरील सर्व माहिती ऑडिओ व्हिडिओ व पोस्टर्सच्या माध्यमातून शहर, तालुका व गाव खेड्यातील जैन समाजाचे चातुर्मास चालू असलेल्या सर्व साधुसंत व जैन समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे कार्य चालू आहे. गुप्ता यांनी या अभियानाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

#### आयएमआरच्या ग्राहक परिषद स्थापन करा १० विद्यार्थ्यांची निवड जिल्हा पुरवटा अधिकाऱ्यांकडे दिले निवेदन

**र्ज्ळगाव, (वा.)** केसीई इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमसीए शाखेच्या १० विद्यार्थ्यांची आज पुणे स्थित ग्राव्हीटी सोफ्टवेअर तर्फे निवड करण्यात आली. त्यांची निवड ही इंडस्ट्री लाइव्ह प्रोजेक्टसाठी झाली असून त्यांना कंपनीतर्फे अडीच महिन्यांची विनामुल्य ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे, ज्यात प्रामुख्याने कोर जावा, जेडीबीसी, हयबरनेट, संप्रेंग आणि मायएसक्यूएल असणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केतन माळी, साक्षी चौधरी, कोमल कोपडे, शीतल बारी, नवीन नारखेडे, मोहित जाधव, अजय पवार, भरत सुरवसे, भैरवी पाटील आणि रीना माळी यांचा सहभाग आहे.

एमसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राव्हीटी सोफ्टवेअरचे संचालक निखील चौधरी ह्यांनी आयटी कंपनीत इंटरव्यूची तयारी कशी करावी, रेज्युमे कसा बनवावा, सध्या भारतात आणि जगात कुठल्या आयटी क्षेत्रात जास्त वाव आणि नोकरीच्या संधी आहेत तसेच त्यांनी जावा टेक्नोलॉजीवर देखील विद्यार्थ्यांना प्रक्टिकल ट्रेनिंग दिली. ह्या सेमिनारला आयएमआरचे ८९ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयएमआरच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ह्या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आणि त्यासाठी मार्गदर्शन केले.

उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधव भंडारी सरचिटणीस

**\** शिंदखेडा, (वा.) ग्राहक संरक्षण परिषद गठीत करून अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्याबाबतची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने केली.याबाबतचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांना देण्यात आले.

नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार ही ग्राहकांचे प्रश्न शासकीय अधिकाऱ्यांसमोर सोडवले जावे यासाठी ग्राहक संरक्षण परिषद असते. समन्वयातून ग्राहक कल्याण या ध्येयाने प्रेरीत होऊन ग्राहक जनजागृती, प्रबोधन व समन्वयातून प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमी अग्रेसर असते. धुळे जिल्ह्यासाठी ११ नोव्हेंबर २०२२ मधे जाहिरात काढून अशासकीय सदस्यांसाठी मागवीण्यात आले होते.त्यानुसार ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी अशासकीय सदस्यांसाठी सर्वच्या सर्व दहा जागेसाठी अर्ज केले आहेत.अर्ज देऊन नऊ महीने होऊन ही या नियुक्त्या झालेल्या नाहीत.जळगाव, सिंधुदुर्ग, लातूर, जालना, हिंगोली येथील ग्राहक संरक्षण परिषद गठित होऊन अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या. २७ मार्च २०२३ ला निवेदन व २४ जुलै रोजी स्मरण पत्र देऊन देखील नियुक्त्या झालेल्या नाही.म्हणून पुन्हा ५ रोजी पुन्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे धुळे जिल्हा संघटक प्रा. चंद्रकांत डागा व मयर ओसवाल यांनी स्मरण पत्र दिले.

## **o** SBI

भारतीय स्टेट बँक केंद्रीय भरती आणि पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई दूरध्वनी: ०२२-२२८२०४२७; इमेल: crpd@sbi.co.in

#### प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची भरती

भारतीय स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

एकूण रिक्त पदे : २०००

पात्रता निकष (वय, शैक्षणिक पात्रता इत्यादि), आवश्यक शल्क व इतर तपशील यांसर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व ऑनलाईन फी भरण्याची लिंक बँकेच्या वेबसाईटक <u>https://bank.sbi/web/careers/current-openings</u> येथे जाहिरात क्र CRPD/PO/२०२३-२४/१९ अंतर्गत उपलब्ध आहे. उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की यांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि अर्ज करण्यापर्वी व फी भरण्यापर्वी त्यांची पात्रता व इतर तपशीलांची खात्री करून घ्यावी.

• ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्याची तारीख : ०७.०९.२०२३ ते २७.०९.२०२३ काही शंका असल्यास, कृपया आम्हाला **"CONTACT US"** या लिंकद्वारे लिहा, जे वर उल्लेखित बँकेची आधिकारिक वेबसाइट वर उपलब्ध आहे स्थान: मुंबई दिनांक: ०७.०९.२०२३

महाव्यवस्थापक (आरपी आणि पीएम)

#### नोंदणी क्र. एस.ए.टी./ के. आर.डी./आर.एस.आर/सी.आर./८०३/९५-९१ जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; कराड मुख्य कार्यालय ६७, गुरुवार पेठ, कराड - ४१५११० दूरघ्वनी क्र. ०२१६४-२२३८६०, ९६५७७१९८०१ वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी)

जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराडची २८ वी वार्षिक सर्वसाधा ंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता कृष्णाबाई मंगल कार्याल (जने), सोमवार पेठ, कराड पिन कोड ४१५११० येथे खालील विषयांवर विचार करून निर्णय रेण्यासाठी संपन्न होणार आहे. सदर सभेस आपण उपस्थित राहावे, अशी विनंती आहे

#### सभेपुढील विषय

- १. दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी मागील वर्षासाठीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य कामकाजाचे इतिवृत्त वाचन कायम करणे.
- २. संचालक मंडळाने सादर केलेला सन २०२२-२०२३ चा अहवाल, ३१.०३.२०२३ अखेरचा ताळेबंव आणि सन २०२२-२०२३ या वर्षांचे नफा तोटा पत्रकाचा विचार करून स्वीकृत करणे.
- ३. संचालक मंडळाने सचविलेल्या सन २०२२-२०२३ च्या नफा विनियोजनास मंजरी देणे. ४. सन २०२३-२०२४ चे अंदाजपत्रकास मान्यता देणे व सन २०२२-२०२३ चे अंदाजपत्रकापेक्षा कमी
- अथवा जादा झालेल्या उत्पन्न व खर्चास मान्यता देणे
- ५. सन २०२२-२०२३ चा वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल वाचून स्वीकृत करणे.
- ६. सन २०२१-२०२२ च्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे
- ७. सन २०२३-२०२४ करिता वैधानिक लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे.
- ८. सन २०२२-२३ मध्ये संचालक मंडळाने निर्णय घेवन निधीमधन केलेल्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे
- ९. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७५ (२) मधील तरतुदीनुसार संचालकांन
- व त्यांचे कुटुंबियांना दिलेली कर्जे व वसुली पत्रकाची नोंद घेणे. १०. प्रशिक्षण / कर्ज / गुंतवणुक / वसुली इ. तत्सम विषयांबाबत संस्थेच्या वार्षिक धोरणांना मंजुरी देणे
- ११. संस्थेच्या मालकीची व शनिवार पेठ शाखेची जुनी जागा विक्री करणेस मान्यता देणे.
- १२. संचालक मंडळाने सुचवलेल्या उपविधी दुरुस्तीस मंजुरी देणे. ( मसुदा वेबसाईटवर /शाखेत उपलब
- केला आहे.)
- १३. मा. अध्यक्षांच्या अनुज्ञेने आयत्या वेळचे विषयांवर चर्चा करणे १४. आभार
- दिनांकः ०८.०९.२०२३ श्री. विनायक कष्णराव फडके स्थळ : कराड मुख्य कार्यकारी अधिकारी

(संचालक मंडळाच्या अनुज्ञेवरून )

सचना 🖌 सभासदांना संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती व प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी सभेच्य देनांकापुर्वी तीन दिवस आधी संस्थेच्या मुख्य कार्यालयात कामकाजाचे दिवशी सकाळी ११ ते सायं. ६ या बेळेत लेखी स्वरुपात द्यावेत. आयत्यावेळी विचारलेली माहिती देणे शक्य होणार नाही याची सभासदांनी कपया नोंद घ्यावी

गणसंख्येच्या अभावी सभा तहकुब झाल्यास सदर वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच ठेकाणी अर्ध्या तासानंतर होईल. या सभेस गणसंख्या पूर्ततेची आवश्यकता राहणार नाही.

तळोदा तालुक्यात विकास कामांचा सपाटा अश्या महत्वपूर्ण कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सा.बा विभागाचे उप अभियंता नितीन वसावे नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, जितेंद्र सुर्यवंशी, नारायण ठाकरे, दारासिंग पाडवी,

राजेश पाडवी यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. प्रतापपुर येथे पुलाचे कामाचे भूमीपुजन सदस्य जितेंद्र वळवी उपस्थित होते.

दुचाकी चोरी टोळीतील मुख्य आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चोरीच्या ८ दुचाकी हस्तगत

**\ जळगाव, (वा.)** वेगवेगळ्या जिल्ह्यासह राज्यातून दुचाकी चोरून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश



पथकाला यश आले आहे. त्याच्याकडन चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा, वासिम,

अकोला जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरी करून त्याची जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विल्हेवाट लावणारी टोळीचा पर्दाफाश केला होता. यात सुनील शामराव बिल रा. पिंप्री ता. एरंडोल, खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील, करून चार जणांना अटक केली होती. यातील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ शेरा गोविंदा अभिमन्यू कोळी दोन्ही रा. नागदुली ता.एरंडोल आणि गजानन इंगोले रा.पांगरी कुटे ता.मालेगाव हर्षल विनोद राजपुत रा. मोहाडी ता. पाँचोरा या चार संशयित आरोपींना ३० ऑगस्ट रोजी चोरीच्या १६ दुचाकींसह अटक जि.वाशिम याला देखील अटक करण्यात केली होती. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले हा फरार होता. दरम्यान जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते.





कार्यालयाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे उपस्थित होते.



मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वर नोंदणी क्र. : एफ. ५४१६ पुणे दि. ६-९-८९

कार्यालय - सेक्टर नं. २७ अ, संत तुकाराम उद्यान शेजारी, प्राधिकरण, निगडी, पुणे - ४४. मो. : ९७६३३१२४४७

#### **वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस** (फक्त सभासदांसाठी)

अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ट संयोजकपदी निवड

मा. सभासद

आपल्या यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी दु. ४.०० वाजता, यशवंतराव स्मारक समिती

कार्यालय, से. २७ अ, संत तुकाराम उद्यानामागे, प्राधिकरण, निगडी, पुणे ४११०४४. येथे खालील विषयांसाठी आयोजित केलेली आहे.

- विषय क्र. १ः सभेच्या अध्यक्षांची निवड करणे
- विषय क्र. २ः मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणेबाबत.
- विषय क्र. ३ ः सन २०२२–२३ च्या जमा खर्च, आर्थिक ताळेबंद, लेखापरिक्षण अहवाल वाचून त्यावर चर्चा करून मंजूर करणेबाबत.
- विषय क्र. ४ ः समितीचे सन २०२३–२४ या साला करिता लेखापरिक्षकाची नेमणूक करून मानधन ठरविणेबाबत.
- विषयक्र.५ः संस्थेच्या ज्ञापन, नियम व नियमावलीमध्ये दुरुस्ती करणेबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे. संस्थेची दुरुस्त ज्ञापन, नियम व नियमावली नोटीसच्या खाली दिलेली आहे.
- विषय क्र. ६ ः यशवंतराव चव्हाण स्मारक समिती इमारतीस 'स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवन' असे नामकरण करणेबाबत निर्णय घेणे.

विषय क्र. ७ ः आयत्यावेळीच्या विषयांबाबत मा. अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करणे. तरी सदर सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

दिनांक : ०६.०९.२०२३

स्थळ ः प्राधिकरण, निगडी

सचिव

रामदास तावरे- (मो.९६६५५०१५०१)

## आ. पाडवी यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन ग्रामीण रस्ते कामांचा

**ो तळोदा, (वा.)** तालुक्यात विविध योजनेतून मंजूर विकास कामाचे भूमिपूजन आमदारें राजेश पाडवी यांच्यां हेस्ते करण्यात आले. त्यात प्रामुख्याने तळवे पाडळपूर, सलसाडी, दसवड येथे रस्ते काम, तळवे येथे तलाठी भवन, व बौद्ध विहार, प्रतापपूर येथे पुलाचे काम तर रोषमाळ धडगाव कोठार तळोदा रस्ता रा.मा.८ कि.मी. ७२/०० ते ७५/१७५ अश्या महत्त्वपूर्ण कामाचे समावेश आहे

सुरू असून आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. गोकुळष्टमीचे औचित्य साधत आमदार राजेश पाडवी यांच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत अर्थ

संकल्प व स्थानिक आमदार निधीतून रस्ते राजू भोई, चुडामन मराठे, अनिल भोई, काम व बौद्ध विहार या सोबतच आदिवासी शाखा अभियंता सुधाकर चौरे, बागले, उपाययोजना अंतर्गत तलाठी भवन, तर तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, माजी जि.प

पाटपुराव्यामुळे सुरूवात रोषमाळ धडगाव कोठार तळोदा सदर रस्ता १५ की.मी पावेतो मंजूर असून यामुळे या भागात दळन वळण सोयीस्कर होणार आहे राज्यसिमा रोषमाळ धडगाव कोठार तळोदा रस्ता या कामास आमदार

**े जळगाव (वा.)** भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पत्र देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. यावेळी सहमुख्य प्रवक्ते व चाळीसगावचे अजित चव्हाण यांची बुद्धीजीवी प्रकोष्ट संयोजकपदी पक्ष विजय चौधरी सरचिटणीस माधवी नाईक बावनकुळे यांनी अजित चव्हाण यांना नियुक्तीचे

# www.navarashtra.com

## बाजार समिती बंद पश्र्धन खरेदी विक्रीसाठी आणू नयेः सभापती

**६ धुळे, (वा.)** धुळे जिल्हयासह समितीत गाय, वळू, आदी गोवंशीय राज्यात पशुधनावर लंपी आजाराचा खरेदी विक्री व्यापार व्यवहार बंद प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हूणन हा बाजार समितीत गोवंशीय पशुधन खरेदी विक्री व्यवहार पुढील आदेश होईपर्यंत बंद आहेत. त्यामुळे पशुधन खरेदी-विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती बाजीराव बाजार समितीत आणू नये. तसेच सर्व पाटील यांनी केले आहे. बाजार समितीच्यावतीने लंपी आजार प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत.दरम्यान जिल्हाधिकार यांच्या सूचनेनुसार बाजार सभापती बाजीराव पाटील यांनी केले आहे.

एक गाव एक गणपती, सर्व मंडळाचा निर्णय

**\** दहिगाव ता. यावल, (वा.) दहिगाव येथे दरवर्षी अनेक मंडळाकडून गणेशोत्सव उत्साहात पार पडले. परंतु या वर्षापासून एक गाव एक गणपती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पोलिसांकडून कौतुक करण्यात आले आहे मात्र नियमांचे उल्लंघन कोणीही करू नये धार्मिक भावना दुखवू नये आणि वेळेतच विसर्जन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केले. दहिगाव येथील दुरक्षेत्रात पोळा आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासंदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी जि.प.सदस्य सुरेश .पाटील, पं.स. सदस्य शेखर पाटील, सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच देविदास पाटील, सावखेडा सिमचे उपसरपंच मोहम्मद तडवी लक्ष्मण बडगुजर पोलीस पाटील, पंकज बडगुजर, पुंडलिक पाटील, रमजान पटेल, मुक्तारखा पठाण, अनिल बडे यांचे सह गावातील सर्व लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित व गणेश उत्सव कार्यकर्ते तसेच दुरक्षेत्राचे पाचपोर, राजेंद्र पवार, असलम तडवी आदी पोलिस कर्मचारी अधिकारी

उत्सवात आपले गणेश मंडळ आदर्श 💛 ठरेल असे उपक्रम आपण साजरे करा. कोणाचीही भावना दुखावणार नाहीत. याबाबत दक्षता बाळगा. कोणावर गुन्हे दाखल होतील, अशी वागणूक करू नका. रात्री बारा वाजेच्या आत गणेश विसर्जन करून पोलिसांना 🛛 🔴 सहकार्य करा - राकेश माणगावकर, पोलीस निरीक्षक

करण्यात आले आहेत. लंमी डिसीज या

महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पशुपालक

व व्यापार्**यांचा हिताचा निर्णय आहे**.

त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत

गोवंशीय पशुधन खरेदी-विक्रीसाठी धुळे

पशुपालकांनी आपल्या जनावरास तत्काळ

लंपी आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी

लसीकरण करुने घ्यावे असे आवाहन

#### भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या

गावात दरवर्षी १२ ते १५ गणेश मंडळ गणरायाची स्थापना करीत होते. मात्र या वर्षापासून सर्व गणेश मंडळांनी एकत्र येऊन एकच मंडळ स्थापन करीत एक गाव एक गणपती उपक्रम सुरू करण्याचा निर्धार केलेला आहे ही स्थापना हनुमान मंदिरासमोर करण्यात येऊन येथे विविध उपक्रम विविध कार्यक्रम सुसंस्कृत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

उपस्थित होते. दहिगाव ग्रामपंचायतची मासीक सभा अध्यक सरपंच अजय अडकमोल यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत ग्राम विकास अधिकारी महाजन यांनी ग्रामसभा विषयांचे वाचन केले व माहिती दिली.

Beat LS रजि. नं. MH02BZ5891 चेसी नं. MA6BF482KT033996 इंजिन नं. B12D11315018KC3 त्यांची वारसदार पत्नी सुमंगला मल्लिकार्जुन सोंडुर यांच्या नावावर करण्यात येत आहे कोणास हरकत असल्यास ७ दिवसांच्या आत आरटीओ पुणे व आरटीओ मुंबई येथे संपर्क साधावा.

जाहीर नोटीस

दि. १७/१०/२०२१ रोजी निधन झाले असून

त्यांच्या नावावरील गाडी Chevrolet

### जाहीर नोटीस

कै. गुलाब मल्लप्पा तुकशेट्टी यांचे दि. १६/११/२०१९ रोजी निधन झाले असून यांच्या नावावरील गाडी Maruti Celerio VXI रजि. नं. MH12LD9133 चेसी नं. MA3ETDE1S00149239 इंजिन नं. K10BN1786585 व TVS Scooty Streak रजि. नं. MH24S7622 चेसी नं. MD626DG3692 E 40932 इंजिन नं. OG3E92845838 त्यांची वारसदार पत्नी शोभना गुलाब तुकशेट्टी यांच्या नावावर करण्यात येत आहे. कोणास हरकत असल्यास ७ दिवसाच्या आत अनुक्रमे आरटीओ पुणे व आरटीओ लातूर येथे संपर्क साधावा.

#### जाहिर नोटीस मे. पी. ए. आपटे सो, ४ थे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फौजदारी न्यायालय बारामती यांचे न्यायालयात फौ कि अर्ज क. -४०९/२०२३ नि. क्र.। .....अर्जवार शिवाजी शंकराव शेळके বিহৃৎব कोणीही नाही ...जाबदेणाः जन्ममृत्यू कायदा १९६९ व जन्ममृत्यू नियम १९७३ मधील कलम १३(२) (३) व नियम १० प्रमाणे अर्ज याव्दारे जाहीर नोटीस काढण्यात येते कि वरील अर्जदार यांना त्यांची मुलगी नामे कु. तेजश्री उर्फ राजगौरी शिवाजी शेळके / हिचा जन्म दिनांक ३/३/२००१ रोजी मौजे रा. झारगडवाडी ता. बारामती जि.पुणे येथे झालेला आहे. अर्जदार व त्यांच्या कुटुंवियांकडून सदर जन्माची नोंद मौजे ग्रामपंचायत दप्तरी / रेकॉर्डवर करावयाची राहून गेली असून, तशी नोंद झारगडवाडी ग्रामपंचायत दप्तरी रेकॉर्डला नोंद व्हावी असा किरकोळ अर्ज ४ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, फौजदारी न्यायालय बारामती येथे दाखल केला आहे व त्यावर मे. न्यायालयाने सदरची नोटीस दैनिक वत्तपत्रात जाहिर करणेचा आदेश पारित केला आहे. सदर वटनेवावत कोणास आक्षेप अगर म्हणणे मांडावयाचे असल्यास त्यांनी नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत मे. न्यायालयात स्वतः किंवा वकिलांमार्फत हजर राहून आपले म्हणणे दाखल करावे. आज दिनांक २९/८/२०२३ रोजी जाहिर नोटीस माझ्या सही व न्यायालवाच्या शिक्क्यानिशी दिले असे.

हुकुमावरुन शिक्क सही सहा अधिक्षक फौजदारी न्यावालय, बारामती, जि. पुणे

सूचना : गणसंख्य अभावा सभा तहकूब झाल्यास, संदरचा सभा त्याच दिवंशा त्याच ठिकाणा नियोजित वेळेच्या ३० मिनिटांनंतर घेणेत येईल, या सभेस गणपूर्तीची आवश्यकता नाही

#### -: ज्ञापन, नियम व नियमावली दुरुस्ती :-

#### २. संस्थेची नियम व नियमावली दरुस्ती :-

नियम व नियमावली चा क्र.	संस्थेच्या सध्याच्या नियम व नियमावली कलम मधील शब्द योजना	दुस्स्त झाल्याप्रमाणे नियम व नियमावली कलम मधील शब्द योजना	दुरुस्तीचे कारण
٤.	८. कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व त्यांची कामे –	कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व त्यांची कामे –	
	८.१ अध्यक्ष : मा. श्री. नरसिंह रामचंद्र शिंदे अध्यक्ष ———	८.१ अध्यक्ष : मा.श्री.सुनील चंद्रकांत जाधव हे तहहवात अध्यक्ष	
	राहतील.	राहतील त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्यानंतरच सदरचे पद रिक्त	संस्थेचे कामकाज सु
		झाले असे समजण्यात येईल.	होण्यासाठी
	८.२: उपाध्यक्ष :	८.२: उपाध्यक्ष :	
	८.२.अ) उपाध्यक्षांची पात्रता व निवड -	८.२.अ) उपाध्यक्षांची पात्रता व निवड -	संस्थेचे कामकाज सुल
	८.२.अ.१: पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक	८.२.अ.१: सर्वसाधारण सभासद असावा.	होण्यासाठी
	श्री महंमद सी. मुलानी हे उपाध्यक्ष राहतील.		
	८.२.अ.२: मा श्री शंकर खंडू काळे कामगार कल्याण	८.२.अ.२: सर्वसाधारण सभासद असावा.	संस्थेचे कामकाज सुल
	केंद्राचे(निवृत्त) उप आयुक्त हेही उपाध्यक्ष राहतील.		होण्यासाठी
	८.२.ब) उपाध्यक्षाची कार्ये व कर्तव्ये-	८.२.ब) उपाध्यक्षाची कार्ये व कर्तव्ये-	
	८.२.ब.१: अध्यक्षांना कामकाजात सर्वतोपरी सहाय्य	८.२.ब.१: अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना कामकाजात सर्वतोपरी	
	करणे. अध्यक्ष गैरहजर असतील त्यावेळी कार्यकारी	सहाय्य करणे. अध्यक्ष व कार्याध्यक्ष गैरहजर असतील त्यावेळी	संस्थेचे कामकाज सुल
	मंडळ व सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविणे.	कार्यकारी मंडळ व सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविणे.	होण्यासाठी
	८.२.व.२: अध्यक्षांचे गैरहजेरीत काही महत्त्वाचे	८.२.ब.२: अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या गैरहजेरीत काही महत्त्वाचे	
	धोरणात्मक निर्णय इतर पदाधिकाऱ्यांचे मदतीने घेणे.	धोरणात्मक निर्णय इतर पदाधिकाऱ्यांचे मदतीने घेणे, मात्र अशा	संस्थेचे कामकाज सुल'
	मात्र अशा निर्णयास कार्यकारी मंडळाची कार्योत्तर	निर्णयास कार्यकारी मंडळाची कार्योत्तर मंजुरी घेणे आवश्यक आहे.	होण्यासाठी
	मंजुरी घेणे आवश्यक आहे. ८.३: कार्याध्यक्ष –	4.5. mm///	
	८.३: कार्याध्यक्ष – ८.३.अ) कार्याध्यक्षांची पात्रता व निवड-	८.३: कार्याध्यक्ष – ८.३.अ) कार्याध्यक्षांची पात्रता व निवड-	
	८.३.अ) कायाध्यक्षाचा पात्रता व ानवड- ८.३.अ.१.: सर्वसाधारण सभासद अथवा शक्यतो	८.३.अ) कायाध्यक्षांचा पात्रता व निवड- ८.३.अ.१.: श्री जितेंद्र हनुमंत पवार हे तहहयात कार्याध्यक्ष	ग्रंग्धेने काणकान राज
	८.३.अ.९.: सवसाधारण सभासद अथवा शक्यता संस्थापक सदस्य असावा.	८.३.अ.१.: आ । जतद्र हनुमत पंचार ह तहहयात कायाच्यक्ष राहतील.त्यांनी स्वख़ुशीने राजीनामा दिल्यानंतरच सदरचे पद रिक्त	संस्थेचे कामकाज सुल होण्यासाठी
	त्तरभाषम् सदस्य असाया.	राहताल.त्यांना स्वखुशान राजानामा ।दल्यानंतरच संदरच पद रिक्त झाले असे समजण्यात बेईल,	তাম্বারাতা
	८.३.च) कार्याध्यक्षांची कामे व कर्तव्ये –	झाल अस समजण्यात वइल. ८.३.ब) कार्याध्यक्षांची कामे व कर्तव्ये –	
	८.३.ब.१: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सर्व कामात	८.२.व.१: अध्यक्षांना कामकाजात सर्वतोपरी मदत व सहकार्य	संस्थेचे कामकाज सु
	मदत व सहकार्य करणे.		होण्यासाठी
	८.३.ब.२: अध्यक्ष व उपाध्यक्ष बांच्या गैरहजेरीत	८.३.ब.२: अध्यक्षांच्या गैरहजेरीत संस्थेचे सर्व कामकाज	
	संस्थेचे सर्व कामकाज चालवणे.	चालवणे.	
	८.३.ब.३: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गैरहजेरीत	८.३.ब.३: अध्यक्षांच्या गैरहजेरीत कार्यकारी मंडळ व सर्वसाधारण	
	कार्यकारी मंडळ व सर्वसाधारण सभेचे कामकाज	सभेचे कामकाज चालविणे.	
	चालविणे.		
٩	९.: कार्यकारी मंडळाच्या सभा	९.: कार्यकारी मंडळाच्या सभा	
	९.१: कार्यकारी मंडळाच्या वर्षभरांमध्ये कमित कमी	९.१: कार्यकारी मंडळाच्या वर्षभरांमध्ये कमित कमी ४ सभा ७	
	६ सभा ७ दिवसांच्या पूर्वसुचनेने घेतल्या पाहिजेत.	दिवसांच्या पूर्वसुचनेने घेतल्या पाहिजेत.	
			संस्थेचे कामकाज सु
	९.६: नव्याने समाविष्ट	९.६: कार्यकारी मंडळाच्या सभेची सूचना सभेच्या ७ दिवस	होण्यासाठी
		अगोदर खालील प्रमाणे कोणत्याही एका माध्यमाद्वारे दिली जाईल.	
		अ. ई-मेल द्वारे, ब. व्हाट्सॲपद्वारे,	
		क. पोस्टाने, ड. कुरिअरने,	
		इ. एस.एम.एस.द्वारे, फ. स्वःहस्ते	
શ્૦	१०.कार्यकारी मंडळाचे कार्य व अधिकार-	१०.कार्यकारी मंडळाचे कार्य व अधिकार-	
	१० ९. ज्यांत्रापी मंत्राको प्रतामां प्रे जनगणी	المراجعة المراجعة المحمد الم	
	१०.१: कार्यकारी मंडळाचे सदस्यांनी बहुमताने कार्याध्यक्ष प्रसिद्ध प्रवासित जिन्हा	१०.१: कार्यकारी मंडळाचे सदस्यांनी बहुमताने उपाध्यक्ष(२), सचिव, सहसचिव, खजिनदार, सहखजिनदार इ. ची निवड करावी.	गंग्येचे बगावाव ग
	कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, सहखजिनदार इ. ची निवड करावी.	राज्य, सहसायव, खाजनवार, सहखाजनवार इ. या नवठ करीवी.	संस्थेचे कामकाज सु होण्यासाठी
		9.5.9.5.1	हाण्यासाठा सदरचे कलम हे नियम
	१०,१०; कार्यकारी मंडळाच्या सभेची सूचना सभेच्या ७ दिवस अगोदर खालील प्रमाणे कोणत्याही एका	१०,१०; सदरचे कलम रद्द करण्यात येत आहे.	सदरच कलम ह ानवम नियमावली क्रमांक
	७ ।दवस अगादर खालाल प्रमाण काणत्याहा एका माध्यमाद्वारे दिली जाईल.	રાપરબ મહામ રદ્દ વારળ્યાલ થશ આદિ,	ानयमावला क्रमाक ९.६ मध्ये समाविष्ट
			९.६ मध्य समाविष्ठ केल्याने सदरचे कलम
	अ. ई-मेल द्वारे व. व्हाट्सऑप द्वारे क. पोस्टाने , ड. कुरिअरने		कल्यान सदरच कलम करण्यात येत आहे.
			પામરુવાલ વલ આઇ.
	इ. एस. एम. एस. द्वारे १५. संस्थेचे निधी व विनियोग –	१५, संस्थेचे निधी व विनियोग	
	१५. संस्थच निधा व विनियाग – १५.३.: बँकेतील खाते अध्यक्ष,चिटणीस व	१५. संस्थच ानधा व ावानयाग १५.३.: बॅंकेतील खाते-चालविण्याबाबतचे अधिकार देणेवाबत	गंग्लेचे बागवाव
	१५.३.: बकताल खात अध्यक्ष,ाचटणास व खजिनदार यापैकी दोघांच्या सहीने चालविण्यात	१५.३.: बकताल खात 'चालावण्याबाबतच आघकार दणबाबत कार्यकारी मंडळ जो ठराव करेल ल्याप्रमाणे बँकेचे खाते	संस्थेचे कामकाज सुल होण्यासाठी
	खाजनदार यापका दाधाच्या सहान चालावण्यात येईल.	कायकारा मडळ जा ठराव करल त्याप्रमाण बकच खात चालविण्यात येईल.	હાલાલા

🖌 सभासदांना ताळेबंद व नफातोटा पत्रक सर्व शेङ्युल्ससह संस्थेच्या मुख्य कार्यालयात कामकाजाचे दिवशी सकळी ११ ते सायं. ६ या वेळेत पहावयास मिळेल. तसेच संस्थेच्या www.jankalyankarad com या वेबसाईटवर पहावयास मिळेल.

🖌 सभासदांचा पत्ता बदललेला असेल तर नजीकच्या शाळेत संपर्क करून अर्ज व बदलाप्रमाणे नगदपत्रे दयावीत म्हणजे संस्थेकडून होणारे पत्रव्यवहार बिनचूक पोहोचतील



सचना याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीच्या सभासदांची २९ वी (एकोणतिसावी ) वार्षिक सर्वसाधार सभा शनिवार, दि. ३०.०९.२०२३ रोजी स. ११.००वाजता गेट क्र. ३३६, ३३८-३४१, गाव अंदोरी तालुका खंडाळे, शिरवळ, पंढरपुर रोड, जि. सातारा – ४१५५२१, महाराष्ट्र वेथेएजीए-मागविणाऱ्या सूचनेत विहित केल्यानुसार विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्या आली आहे. संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे उपलब्ध असतील त्यांना एजीएमची सूचना व वार्षिकअहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यत आले अहोत

एजीएमची सूचना व वार्षिकअहवाल २०२२-२३ यांची ई-मेलद्वारे पाठवणी दि. ०७.०९.२०२३ रोजी पूर्ण करण्यात आलि आहे. पुढे ज्या सभासदांनी विनंती केली असेल अशा सभासदांन सदर दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवम्यात येतील. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट http://www.tricomfruitproducts.com वर व एनएसडीएलची बेंबसाइट http://www evoting.nsdl.com बरही उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व त्याअंतर्गत स्थापित नियम तसेच सूची विनियमनांच्य विनियमन ४४ अंतर्गत सूचना देण्यात येत अहे की, कंपनी आपल्या सभासदांना ईजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याकरिता ई-मतदान सविधा देऊ करीत आहे. कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारेपुरविण्यात आलेली ई-मतदान सेवा प्राप्त केलेली आहे. कंपन्या कायदा, २०१३ च्या तरतुदीअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे

ए) एजीएमच्या सचनेत बिहित केल्यानसार सर्व बिषयांवर इलेक्टॉनिक स्वरूपात बिचारबिनिमय करण्यात येईल बी) ई-मतदानाची सुरुवातीची तारीख व वेळ : बुधवार, दि. २७.०९.२०२३) रोजी स. ९.०० वा. सी) ई-मतदानाची अंतिम तारीख व बेळ : शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० वा. डी) निर्धारित अंतिम तारीख : शनिवार, दि, २३,०९,२०२३,

ई) एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले असतील कंपनीची सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २३.०९.२०२३ रोजीनुसार भागधारक असल्यास ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड मिळवू शकतील. तथापि, ते एनएसडीएलकडे आधीच ई-मतदानाकरिता नोंदीत असल्यास, ते मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकतील. एफ) सभासदांना कळविण्यात येते की.

१. शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० पश्चात ई-मतदानास परवानगी नसेल.

ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल त्या उपस्थित सभासदांना ईजीएममध्ये त्यांच मतदान हक्क बजावण्यासाठी सभेदरम्यान एजीएमच्या ठिकाणी मत देता येऊ शकेल.

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानद्वारे मत दिलेले असेल त्यांना ईजीएममध्ये उपस्थित राहता येऊ शकेल, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. ४. ज्या व्यक्तीचे नाव निर्धारित अंतिम तारखेस म्हणजेच दि. २३.०९.२०२३ रोजीनसार सभासदांच्य

रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीज्द्वारे बनवण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल त्यांनाच केवळ परोक्ष ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाची सुविधा असेल.

५. इलेक्टॉनिक मतदानाची प्रक्रिया व निर्देश एजीएमच्या सचनेत विहित आहेत ६. तक्रारीकरिता संपर्क : ई–मतदानासंदर्भातील कोणतीही तक्रार असल्यास www.evoting.nsdl.com

च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Question (FAOs) व सभासदांकरिताचे श-ौँळिपस ारपीरेश्र वाचावे किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साथावा किंवा कु. पल्लवी म्हात्रे यांना evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिहावा

ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणन संचालक मंडळा ो. हेतल दोशी ॲन्ड असोसिएट्सच्या कु. हेतल दोशी कंपनी सचिव (एसीस ९२७८, सीओपी : ९५१०) यांची नेमणूक केली आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनच्छेद ९१ व सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ ॲतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, २१ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफेर बुक्स दि. २४.०९.२०२३ ते दि. ३०.०९.२०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

सभेस उपस्थित राहून मत) देऊ शकणारी व्यक्ती त्याच्या ऐवजी उपस्थित राहून मत देण्यासाठी प्रतिनिध नियुक्त करू शकतोव सदर प्रतिनिधी सभासद असण्याची आवश्यकता नाही. प्रतिनिधी नियुक्त करण्याचे दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या सुरुवातीच्या किमान ४८ तास अगोदरपर्यंत पोहोचावेत.

ट्रायकॉम फ्रूट प्रॉडक्ट्स लिमिटेडकरित

ठिकाण मुंबई	सहा/-
दिनांक: दि. ०७.०९.२०२३	चंद्रकांत जोशी
वेबसाइट : www.tricomfruitproducts.com	व्यवस्थापकीय संचालक
· -	(डीआबएन : ०८३९८२१३)



